Shreenath Investment Company Limited

CIN: L67120MH1979PLC022039

27th January 2021

To, BSE Limited, Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, PJ Tower, Dalal Street, Mumbai - 400 001

Script Code: 503696

Sub: <u>Cuttings of Newspaper Advertisement of Notice of Meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on Friday, 05th February, 2021.</u>

Respected Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have published Notice of Meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on Friday, 05th February 2021 at 04.00pm at the registered office of the Company which has appeared in "The Free Press Journal" all over India edition and "Navshakti" Mumbai edition on 26th January 2021.

The cuttings of the Newspaper Advertisements are enclosed herewith for your record.

Thanking you,

Yours Faithfully,

For Shreenath Investments Co. Limited

Vikas Mapara Managing Director DIN: 00211580

Place: Mumbai

Wed: WWW.SHREENATHINVESTMENT.IN

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएच१९७९पीएलसी०२२०३९ नों. पत्ता : ८०१-८०२, दलामल टॉवर, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

वेबसाईट: www.shreenathinvestment.in ई-मेल आयडी : sicl2889@gmail.com सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ (१) (ए) अनुसार सूचना याद्वारे देण्यात येते की. संचालक मंडळाची सभा ही ३१ डिसेंबर, २०२० रोर्ज संपलेल्या तिमाहीकरिता तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात आणि मंजूर करण्यासार्ठ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शुक्रवार, ० फेब्रुवारी, २०२१ रोजी दु. ०४.०० वा. घेण्यात येणा

सदर सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.shree</u> nathinvestment.in आणि तसेच स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट <u>www.bseindia.com</u> यावर उपलब्ध आहे. श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

करित सही/-विकास मापार दिनांक : २५.०१.२०२१ व्यवस्थापकीय संचालव

AXIS BANK

Notice is hereby given that the Board of Directors of the Company will meet on 1st February, 2021 to consider interalia the unaudited financial results of the Company

PUBLIC NOTICE

HARDCASTLE & WAUD MFG COMPANY LIMITED

Regd. Off: Mall Office, 2nd Floor, Metro Junction Mall of West Pioneer Properties (I)

Pvt Ltd, Netivali, Kalyan(E) – 421306, Thane Tel No. 022-22837658

Fax No.: 022-22873176

CIN: L99999MH1945PLC004581

e-mail : ho@hawcoindia.com

सूचना सिक्यरीटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया for the quarter ended 31st December, 2020. Also refer <u>www.hawcoindia.in</u> 25.01.2021

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS 9 13

www.freepressjournal.in

कॉर्पोरेट कार्यालय, ॲक्सिस हाऊस, स्ट्रक्चर ॲसेट्स ग्रुप, सी-२, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई- ४०००२५ फोन: +९१ २२ २४२५५७१९, www.axisbank.com

ॲक्सिस बँक लिमिटेड (CIN: L65110GJ1993PLC020769)

कब्जा सचना (स्थावर मिळकतीकरीता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचता जोडपत्र IV नुसार) न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी ॲक्सिस बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन औंड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) (यानंतर सरफैसी ॲक्ट असा उद्घेख) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात ३१.०८.२०१९

अनिल अगरवाल, आणि श्रीम. सारंगा अनिल अगरवाल आणि त्यांचे गहाणदार आरएनए युनिव्हर्सल आणि ईस्ट ॲण्ड वेस्ट बिल्डर्स यांना बोलाविण्यासाठी दिनांक २४.०९.२०१९ रोजीची मागणी सूचना निर्गमित केली. कर्जदार/हमीदार/गहाणदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२च्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप कलम (४) अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या

रोजीस थकबाकीत रक्कम रु. ५१,३०,९२,७५१,८२ (रुपये एकावन्न करोड तीस लाख ब्याण्णव हजार सातशे एकावन्न

आणि पैसे ब्याऐंशी मात्र) अधिक प्रदानाच्या तारखेपर्यंत त्यावरील सांपार्श्विक दराने पुढील व्याज अशी सूचनेत नमूद

केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना म्हणजेच महाराष्ट्र थिएटर प्रा. लि. आणि त्याचे हमीदार म्हणजेच श्री. अनुभव

अधिकाराचा वापर करून खालील उल्लेखित मिळकतीचा २० जानेवारी, २०२१ रोजी कब्जा घेतला. विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा एक्सिस बँकेच्या ३१.०८.२०१९ रोजीस थकीत रक्कम रु. ५१,३०,९२,७५१.८२ (रुपये एकावन्न करोड तीस लाख ब्याण्णव हजार सातशे एकावन्न आणि पैसे ब्याऐंशी मात्र) सह सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज यासह संपूर्ण भरणा किंवा वसुलीपर्यंत परिव्यय, प्रभार आणि इतर पैसे भाराअधीन

कर्जदार आणि हमीदार यांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलमन १३ च्य पोरकलम् (८) च्या तस्तर्टीकडे वेधण्यात येत आहे.

फ्लॅट क्र.	क्षेत्र (चौ. फू. मध्ये)	मजला	विंग
२००१	२२८५	२० वा	डी
२००२	२३६५	२० वा	डी
३०१	२३२५	३ रा	4
३०२	२३६०	३ रा	ई
४०२	२३६०	४ था	ई
२००१	२३२५	२० वा	ş
२००३	२३२५	२० वा	Ś

एम.जी. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७ येथे स्थित बृहन्सुंबई महानगरपालिकेच्या हदीत मुंबई उपनगरच्या नोंदणीकृत (उप-जिल्हा आणि जिल्हामध्ये गांव कांदिवली, तालुका बोरिवलीच्या (उप प्लॉट ए. धारक सीटीएस क्र. ६१०/ए, ६११/ए/१, ६१२/ए, ६१२/डी, ६१४/ए, ६११/जी, ६१६/ए, ६१६ए, ६५३/ए, ६५६/ए, ६६०, ६६२/ए, ६७१/ए, २८७/ए, २८७/बी/१, २८३/डी, ६७२/सी/४ वर प्रस्तावित इमारत क्र. २- २९.०३.२००७ कमेन्समेंट सर्टिफिकेट नुसार) जमीन मोजमापित ७,९०३ चौ. फू. किंवा तत्सम, धारक सीटीएस क्र. ६१०/ए, ६११/ए/१ (भाग), ६११/८, सीटीएस क्र. ६१२/ए (भाग), ६५६/ए (भाग), ६६२/ए आणि ६७१/ए आणि सीटीएस क्र. ६६०. मोजमापित ५१६ चौ. मीटर्स आणि सीटीएस क्र. ६७२ क्र. ६७२/सी/४, मोजमापित १४.८ चौ. मीटर्स वर बांधलेले आरएनए ग्रॅण्डे नावे ज्ञात इमारत क्र. २ मध्ये.

दिनांक : २०.०१.२०२१

प्राधिकृत अधिकारी ॲक्सिस बँक लिमिटेड

Repco [

रेप्को होम फायनान्स लिमिटेड

श्री लक्ष्मी अपार्टमेंट, पहिला मजला, फ्लॅट क्र. १०२, सी.एस.क्र. ५२५ ए, सांगली-मिरज रोड, उर्दू हायस्कुल समोर, सांगली - ४१६ ४१६

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी रेप्को चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकम्टक्शन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०७.०३.२०२० रोजी एक मागणी सचना जारी करून कर्जदार -श्री. राजेंद्र हिरु बारगले, हिरु नाना बारगले यांचे पुत्र, मु./पो. कवालापुर, राम मंदीर समोर, विकास सोसायटी जवळ, ता. मिरज, जि. सांगली - ४१६३०६, सह-कर्जदार, सौ. पवित्रा राजेंद्र बारगले, राजेंद्र हिरु बारगले यांची पत्नी, मु./पो - कवालापुर, राम मंदीर समोर, विकास सोसायटी जवळ, ता. मिरज, जि. सांगली - ४१६३०६, जामीनदार : सौ. सुरेखा तुषार माळी, तुषार माळी यांच्या पत्नी, मु./पो - कवालापुर, ता. मिरज, जि. सांगली - ४१६३०६ यांना कर्ज खाते क्र. २०२१८१४०००१२५ मधील सूचनेत वर्णन केलेल्या रु. १५,७४,७९८/- त्यावरील ०७.०३.२०२० पासुन पुढील व्याज आणि अन्य खर्चासह रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसाँत करण्यास सांगितले होते

रकमेची परतफेड करण्यांत कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यांत येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्ट च्या कलम १३(४) सहवाचत सदर रुल्स च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ०७ जानेवारी. २०२१ रोजी घेतला.

कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यांत येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार रेप्को होम फायनान्स लिमिटेड, सांगली मेथील शाखा कार्यालय पत्ता - श्री लक्ष्मी अपार्टमेंट. १ ला मजला. राजाराम बाप बॅकेवर. सांगली मिरज रोड, उर्द हायस्कल समोर, सांगली - ४१६ ४१६ च्या कर्ज खाते क्र. २०२१८१४०००१२५ द्वारे रु. १७,३४,४१९/- त्यावरील २१.०१.२०२१ पासून पुढील व्याज व अन्य खर्चासह रकमेसाठी भाराअधीन असेल.

सिक्युरिटायझेशन ॲक्ट च्या कलम १३(८) कडे आम्ही तुमचे लक्ष वेधत आहोत, ज्यानुसार, तारण मत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी ठरवलेल्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी तुम्ही तारण धनकोंनी केलेल्या सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितरित्या तारणी धनकोंची थकबाकी प्रदान केली तर तारण मत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी पुढे कोणतीही पावले उचलली जाणार नाहीत. मिळकतीचे वर्णन

अहवालाची विषय वस्तु असलेली जिल्हा परिषद सांगली, जिल्हा सांगलीच्या हद्दीतील गाव कावलापुर, वॉर्ड क्र.२, ता. मिरज येथे स्थित ग्रामपंचायत घर क्र. १९८ असलेली सी.टी.एस. क्र. १७११ धारक निवासी मिळकतीचा ५६.८० चौ. मी. मोजमापित पूर्वेच्या १/२ भागातील इमारत आणि ती सर्व अखंड जमीन आणि सदर क्षेत्र पुढीलप्रमाणे सीमाबद्ध :

पूर्व : रस्ता, दक्षिण : सी.टी.एस. क्र. १७२५

पश्चिम : त्याच सिटी सर्व्हे क्रमाकांचा उर्वरित १/२ भाग उत्तर : सी.टी.एस. क्र. १७१०.

ठिकाण : सांगली दिनांक : २१.०१.२०२१

प्राधिकृत अधिकारी रेप्को होम फायनान्स लिमिटेड



कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

- नगररचना विभाग -

(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७(१) अन्वये)

– सूचना – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सेक्टर क्र.०३ ते ०७ ची विकास योजना शासन, नगर विकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्र. टीपीएस-१२०८/२८८४/सी.आर.१३९/०९ (पार्ट-२)/नवि. १२ दि. ४ एप्रिल, २०१२ रोजी सारभुत स्वरुपाचे फेरबदल (E.P.) वगळून मंजूर केली असून, उक्त विकास

योजनेतील सारभूत स्वरुपाचे (E.P.) फेरबदलास अधिसूचना क्र. टीपीएस-१२१२/४५८/प्र.क्र.१४८/१२, दिनांक ४ ऑगस्ट, २०१६ नुसार मंजूरी आणि ज्याअर्थी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास योजनेच्या सेक्टर क्र. ३ चे मंजुर विकास योजने मधील मौजे उंबर्डे येथील आ. क्र. ४५ 'कचरा डेपो' (Dumping Ground) पासून २४.०० मी. रुंद विकास योजना

रस्त्यापर्यंतची ९.०० मी रुंद रस्त्याचे २४.०० मी रुंदीकरण करणेसाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदलाची कार्यवाही सुरु करणेस मा. सर्वसाधारण सभेने दि. ०६/११/२०२० ठराव क्र. ०९ अन्वये मंजूरी प्रदान केलेली आहे.;

त्यानुसार फेरबदलाचा तपशिल दर्शविणारा भाग नकाशा व इतर तपशिल महापालिकेच्या सहाय्यक संचालक नगररचना यांच्या कार्यालयात तसेच महापालिकेच्या 'ब' प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी नागरीकांना पहाण्यासाठी उपलब्ध होईल;

त्याअर्थी, प्रस्तावित फेरबदलाबाबत ज्या नागरीकांना हरकती /सूचना द्यावयाच्या असतील त्यांनी लिखित स्वरुपात ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस (३०) दिवसांच्या आंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागात सादर करण्यात यावीत. जेणेकरुन सदर फेरबदलाचा प्रस्ताव शासन मंजुरीस सादर करण्यापूर्वी त्यावर विचार करता येईल.

जा. क्र. कडोंमपा/जसंवि/मुका/५४५

दि-२५/०१/२०२१

ठिकाण: कल्याण

(डॉ. विजय सूर्यवंशी) आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण दिनांक: २२/०१/२०२१

सही/-

GARWARE

गरवारे पॉलिस्टर लिमिटेड नोंदणीकत कार्यालयः नायगांव, पोस्ट वाळुज, औरंगाबाद-४३१ १३३

सीआयएन क्र.: L10889MH1957PLC010889 दूर. : ९१-२२-६६९८ ८०००

(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४७ सहवांचता विनियमन २९ नुसार **सूचना** यादारे देण्यात येत आहे की. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा **गुरुवार, फेब्रुवारी ०४, २०२१** रोजी खालील इतर बाबींसह विचारात. मंजर

आणि पटलावर घेण्याकरीता . डिसेंबर ३१, २०२० रोजी संपलेली तिमाही आणि नऊमाहीकरीता कंपनीचे अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष सह यावरील सांविधानिक लेखापरिक्षकांचे मर्यादीत

. थेट लिस्टिंग मोडद्वारे स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) वर कंपनीचे समभाग

शेअर्स सुचिबद्धचा प्रस्ताव

३. कंपनीचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सदर सचना कंपनीची वेबसाईट www.garwarepoly.com वर तसेच बीएसईची वेबसाईट <u>www.bseindia.com</u>

वर उपलब्ध आहे. गरवारे पॉलिस्टर लिमिटेड करित

अवनीश श्रीवास्तव

जाहीर सूचना मुखत्यारपत्र/अधिकार निरस

दिनांक: जानेवारी २५, २०२१

(विनापूर्वग्रह) याद्वारे आम जनतेस आणि सर्व व्यक्तींस कळविण्यात येते की, मी, श्री. राजेन दिव्यकांत शाह, राहणार: फ्लॅट नं.४—बी, ब्रायटन बिल्डींग नं.२, ६८—नेपियनसी रोड, मुंबई ४००००६, मी माझ्या व्यक्तिगत क्षमतेमध्ये किंवा संचालक आणि/अथवा मालक आणि/अथवा भागीदा म्हणून जे अधिकार आणि हक्क कोणत्याही व्यक्तींना सामान्य, विशेष, परिवर्तनीय किंव अपरिवर्तनीय रित्या किंवा कोणत्याही प्रकारे दिले असतील आणि/अथवा जरी कोणतेही अधिका पत्र किंवा तशा प्रकारचा कोणताही दस्तऐवज ज्याद्वारे कोणत्याही व्यक्तींना कोणतेही कृत्य माझ्या वतीने करण्यास अधिकार दिले असतीत जे माझ्यावर कोणत्याही प्रकारे बंधनकारव ते मी काढून घेत आहे, निरसित करीत आहे, मार्ग घेत आहे, निरस्त आणि रदुद करीत आहे व ते दिनांक २०.०१.२०२१ पासून काढून घेत्ले आहेत, निर्मित केले आहेत, माागे घेत्ले आहेत, निरस्त केले आहेत आणि रद्द के

मी ्श्री. राजेन दिव्यकांत शाह पुढे घोषित करीत की. कोणत्याही मुखत्यारपत्राच्य अधिकारांच्या किंवा अशा दस्तऐवजांच्या, पत्रांच्य आधारावर सर्व किंवा कोणतीही कृत्ये केर्ल असतील किंवा केली जाणार असतील. निष्पादित केली असतील किंवा भविष्यात निष्पादित केली जाणार असतील, ती मी केलेली किंवा माझ्य् नांवाने केलेली किंवा माझ्या वतीने केलेली कृत्य तमजण्यात येणार नाही.

माझे मुखत्यारपत्र धारक किंवा अधिकृत त्यक्तं म्हणून जी कोणती कृत्ये माझ्या वतीने केल असतील किंवा केली जाणार असतील त माझ्यावर बंधनकारक राहणार नाहीत आणि तं िउद्देश आणि प्रयोजनांसाठी अमान्य आ

दिनांक: २६.०१.२०२१

स्वाक्षरी/-श्री. राजन दिव्यकांत शाह

ब्रॅडी ॲण्ड मॉरिस इंजि. कं. लि.
सीआयएनः एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४७२९
नोंदणीकृत कार्यालयः ब्रॅडी हाऊस, ४ था मजला, १२/१४,
वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१.
_ / 22/22222

ईमेल आयडी: bradys@mtnl.net.in

सचना सेबी (लिस्टींग ऑब्लिबेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर क्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेश २९(१)(ए) आणि रेग्युलेशन ४७(१)(ए) ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्य वंचालक मंडळाची सभा डिसेंबर ३१. २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात आणि मंजुरीकरित ऑडिओ व्हिज्वल्स दारा मंगळवार. फेबवार ०९,२०२१ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात

आली आहे. पुढे, सेबी (प्रोहिबिटेशन ऑफ इनसायडर टेडिंग रेग्यलेशन्स. २०१५ ला अनुसरुन पदसिध्द व्यक्ती आणि पद्सिध्द व्यक्तींचे जवळचे नातेवाईकाद्वारे रेग्युलेट, मॉनिटर आणि रिपोर्ट ट्रेडिंगकरित कंपनीच्या कोड ऑफ कंडक्ट नुसार कंपनीच्य सिक्युरिटीज मधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो जानेवारी ०१, २०२१ पासून आणि वित्तीय निष्कर्ष घोषित केल्यानंतर दिल्यानंतर ४८ तासानंत

फेब्रुवारी ११, २०२१ पर्यंत बंद राहील . ही सचना कंपनीचे संकेतस्थळ www.bradymo ris in आणि बीएसई चे संकेतस्थळ www.bseir dia.com यावर देखील उपलब्ध आहे.

> मंडळाच्या वतीने आणि करित ब्रॅडी ॲन्ड मॉरिस इंजि. कं. लि. करिता सही/

ठिकाणः मुंबई (डीआयएन: ००१७४७९६) दिनांकः जानेवारी २५, २०२१

डब्ल्यू. एच. ब्रॅडी ॲण्ड कंपनी लि. सीआयएनः एल१७११०एमएच१९१३पीएलसी०००३६७ **नोंदणीकृत कार्यालय:** ब्रॅडी हाऊस, ४ था मजला, १२/१४,

वीर निरमन रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. दूर.: (०२२) २२०४८३६१-६५। फॅक्स: (०२२) २२०४१८५५ ईमेल आयडी: bradys@mtnl.net.in

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९(१) (अ) आणि रेग्युलेशन ४७(१)(अ) ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष अलिप्त आणि एकत्रित विचारात आणि मंजुरीकरिता ऑडिओ व्हिज्वल्स द्वारा **मंगळवार, फेब्रुवारी ०९, २०२१** रोजी मुंबई येथे


आयोजित करण्यात आली आहे.

पुढे, सेबी (प्रोहिबिटेशन ऑफ इनसायडर ट्रेडिंग) ग्युलेशन्स, २०१५ ला अनुसरुन पद्सिध्द व्यक्ती आणि पदसिध्द व्यक्तींचे जवळचे नातेवाईकाद्वारे रेग्युलेट, मॉनिटर आणि रिपोर्ट ट्रेडिंगकरिता कंपनीच्या कोड ऑफ कंडक्ट नुसार कंपनीच्या सिक्युरिटीज मधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो जानेवारी ०१, २०२१ पासून आणि वित्तीय निष्कर्ष घोषित केल्यानंतर दिल्यानंतर ४८ तासानंतर फेब्रुवारी ११, २०२१ पर्यंत बंद राहील .

ही सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.whbrady.in बीएसई चे www.bseindia.com यावर देखील उपलब्ध

> मंडळाच्या वतीने आणि करित डब्ल्यू. एच. ब्रॅडी ॲन्ड कं. लि. करिता सही/-

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ठिकाणः मंबई (डीआयएन: ००१७४७९६) दिनांकः जानेवारी २५, २०२१



डोंगरी शाखा. १८१. शिवदास चाम्पसी मार्ग. ई-मेल- dbdgri@bankofbaroda.com

शुद्धिपत्रक

कृपया दिनांक २३.०१.२०२१ रोजी पान क्र. १५ वर सांकेतीक कब्जा सूचना य मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या सूचनेचा संदर्भ घ्यावा. कर्जदार मे. लक्ष्मी ऐजन्सी, या सुचनेमध्ये पूर्ण जाहिरातीमध्ये अनावधनाने बँक ऑफ इंडिया अशी प्रसिद्ध झाली असून त्या ऐवजी **बँक ऑफ** बडोदा अशी वाचावी. इतर मजकूर जसा आहे तसा

> प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बड़ोट

सूचना ३१, कलाबा रोड, मुंबई-४००००५ येथे स्थित

दौलत शिरीन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेड च्या शिरीन इमारतीमधील दुकान क्र. १ हे सोसायटीच्या नोंदीनुसार (१) श्री. फिरोझ होरमुसजी माजु आणि (२) सौ. नाझनीन मुख्ता मनेकीया यांच्या संयुक्त नावे उभे आहे.

सौ. नाझनीन मुख्तार मनेकीया या सोसायटीमधील दुकान क्र. ६ च्या संयुक्त धारक यांनी सोसायटीला दर्शविले आहे की, सदर श्री. फिरोझ होरमुझजी माजु यांचे निधन झाले आणि त्यांचे कोणतेही कायदेशीर वारस किंवा नातेवाईक

सदर सौ. नाझनीन मुख्तार मनेकीया यांनी असे सुध्दा दर्शवले आहे की, सदर मयत श्री. फिरोझ होरमुझजी माजु यांनी त्यांच्या जीवनकाळात सदर दकान क्र. ६ मधील शेअर, हक्क, नामाधिका ु आणि हितसंबंध धारण केले असून त्यांच्या नावे सदर दकानातील त्यांचे अविभाजित शेअ हस्तांतर केले आणि आता त्या सोसायटीमधील सदर दकान क्र. ६ चे परिपूर्ण मालक आहेत. सदर सौ. नाझनीन मुख्तार मनेकीया यांनी त्यानसार सोसायटीला सोसायटीमधील वरील टकान के ६ च्या संदर्भातील शेअर प्रमाणप

जारी करण्यास विनंती केली आहे.

कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर दकानाच्या संदर्भात मदर मौ नायनीन मख्तार मनेकीया यांना शेअ प्रमाणपत्र जारी करण्याकरिता कोणताही आक्षेप आणि सोसायटीमधील सदर दकान क्र. ६ व किंवा त्यामध्ये कोणताही हक्क, नामाधिकार हितसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास तसे . लिखित स्वरुपात तशा दावा/मागणी/आक्षेपांच्य पुष्ठयर्थ अशा दस्तावेजीय पुराव्यांसह कोणत्यार्ह . कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांन सोसायटीमधील कार्यालयात ३१, कुलाबा रोड मुंबई-४००००५ येथे स. १०.०० ते दु. १.०० -दरम्यान या प्रकाशनाच्या तारखेपासून १५(पंधरा) दिवसांत कळवावे. कसूर केल्यास सोसायटी सद सौ. नाझनीन मुख्तार मनेकीया यांन सोसायटीमधील सदर दुकान क्र. ६ च्या संदर्भात शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि असे मानलं जाईल की, कोणत्याही पढील संदर्भाशिवाय सद दकानामध्ये मयत फिरोझ होरमुझजी माज् यांच्य . अर्धअविभाजित शेअर च्या संदर्भात कोणतार्ह दावा/मागणी नाही आणि तसे जर असल्यास यागीत किंवा परित्यागीत मानले जातील

दौलत शिरीन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. करिता ठिकाणः मुंबई दिनांकः २६ जानेवारी, २०२१

TIVOLI CONSTRUCTION LIMITED

(CIN: L45200MH1985PLC037365) Regd. Off: 4th Floor, Raheja Chambers, Linking Road & Main Avenue, ntacruz - (West), Mumbai - 400 054 • Phone No.: 022 - 6769 4400/4444 Website: www.tivoliconstruction.in • email: tivoliconstruction@yahoo.co.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday the 5th day of February, 2021 at 11:30 a.m. at the Registered office, inter-alia to consider and approve the standalone and consolidated unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2020. This Notice is also available on the website of the Company at www.tivoliconstruction.in and also on the website of The Bombay Stock Exchange at www.bseindia.com. For TIVOLI CONSTRUCTION LIMITED

Sd/-PINAL PAREKH Dated: 25th January, 2021

११२० व्ही .आय.पी. इंडस्ट्रीज लिमिटेड

दिणीकृत कार्यालयः पाचवा माळा, डिजीपी हाऊस, ८८-सी, ओल्ड प्रभादेवी रोड, मुंबई - ४०० ०२५. सीआयएन: एल२५२००एमएच१९६८पीएलसी०१३९१४ टेलि: ०२२-६६५३९००० फॅक्स: ०२२-६६५३९०८९

ई-मेल -<u>investor-help@vipbags.com;</u> वेबसाइट:www.vipindustries.co.in

<u>सूचना</u>

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन २९ (१) (ए) सहवाच्यता रेग्युलेशन ४७ अन्व्ये, या द्वारे सूचना देण्यात येते की, अन्य बाबींसह ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेऊन अभिलिखीत करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा बुधवार , ३ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

अन्य माहितीसाठी कृपया स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळी म्हणजेच www.nseindia.com किंवा www.bseindia.com किंवा कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.vipindustries.co.in संपर्क व्ही. आय. पी . इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई दिनांक : २५ जानेवारी, २०२१ कंपनी सचिव आणि हेड - लिगल

🕡 न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि. (मल्टिस्टेट शेड्यल्ड बँक)

कॉर्पोरेट कार्यालय : न्यु इंडिया भवन, ए.व्ही. नागवेकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. सांकेतिक कब्जा सूचना (नियम ८(१) अंतर्गत) सरफैसी ॲक्ट, २००२ (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी या गात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड[े]एन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०८.<mark>१०.२०२० रोजी एक <mark>मागणी सूचना</mark> जारी करून कर्जदार <mark>श्री. प्रवीणकुमार</mark></mark> श्यामबिहारी सिंग यांना सदर सूचनेतील नमूद केलेल्या रु. २३,५९,६८३.४० (रुपये तेवीस लाख . कोणसाठ हजार सहाशे त्र्याऐंशी आणि पैसे चाळीस मात्र) गृह कर्ज अंतर्गत सह त्यावरील . मासिक आधारे चक्रवाढीने त्यावरील द.सा. ८.७५% दराने पुढील व्याज आणि ०१.०३.२०२० रोजीपासून प्रदानाच्या तारखेपर्यंत **द.सा. २**% दराने दंडात्मक व्याज या रकमेची

गरतफेड सदर सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांत** करण्यास सांगितले होते. वरील रकमेची परतफेड करण्यात **श्री. प्रवीणकुमार श्यामबिहारी सिंग** हे कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार/हमीदार/गहाणकार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी खाली वर्णन करण्यात आलेली मिळकत/मत्ता **कब्जा** त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या <mark>२२</mark> **जानेवारी, २०२१** रोजी घेतला.

विशेषतः कर्जदार/गहाणकार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **न्यू इंडिया को**– **ऑपरेटिव्ह बँक लि.च्या रक्कम रु. २३,५९,६८३.४०** च्यासह तारखेपर्यंत त्यावरील व्याज, दर आणि प्रभार या रकमेच्या भाराअधीन राहील.

मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ४०२, ४ था मजला, न्यु साई वसुंधरा सीएचएस लि., विजय पार्क, जनगीद इस्टेट जवळ. मिरा रोड (पू.) - ४०१ १०७. मोज. ३७६ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र ३४.९४ चौ.मीटर्सशी संलंग्न

प्राधिकत अधिकार्र दिनांक : २२.०१.२०२१ न्य इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि ठिकाण : मंबई



जीएस महानगर को-ऑप.बॅक लि. (श्रेड्युल्ड बँक) मुख्य कार्यालय : तळमजला, हिरामणी सुपर मार्केट बिल्डींग, डॉ. डी. ए. रोड, लालबॉग, मुंबई - ४०००१२. फोन : (०२२) ६८८६०८२६ / ६८८६०८३७ फॅक्स- (०२२) २४७१०३३८

जाहीर प्रतिकात्मक ताबा नोटीस

(दि सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये) तमाम लोकांस व सेक्युरिटायझेशन ॲक्ट कलम २ (फ) अन्वयं कर्जदारांस सदर जाहीर ताबा नोटीसीने कळविण्यात येते की, ज्या अर्थी नीएस महानगर को–ऑप बँक लि, मुंबई (शेड्युल्ड बँक)या संस्थेचे अधिकृत अधिकारी म्हणुन प्राप्त झालेल्या अधिकारानसार मी खाली नमुद केलेल्या कर्जदारांना नमुद केलेली रक्कम नमुद केलेल्या तारखेस व त्या तारखेपासुन पुढील व्याज व इतर खर्चाची रक्कम, मागणी नोटीस मिळाल्यापासुन ६० दिवसांचे आत भरणेस कळविले होते. कर्जदार (सेक्युरिटायझेशन ॲक्ट कलम २ (फ) अन्वये) यांनी उपरोक्त नोटीस प्रमाणे मागणी केलेली रक्कम मुदतीत भरणेकामी कसुर केला आहे. त्या अर्थी कर्जदार, जामिनदार व तमाम जनतेस कळिवण्यात येते की खाली सही करणार यांनी वरील परिशिष्टात नमुद्र केलेल्या मिळकतीचा उपरोक्त कायद्याचे कलम १३ (४) नियमाअन्वयं दि. २०.०१.२०२१ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. तसेच पुढील कारवाई सुरु केलेली आहे.

अ.	कर्जदाराचे नाव	शाखा	मालमत्तेचा तपशिल	डीमांड नोटीस	ताबा दिनांक	दि. ३०.०९.२०२०
क्र.		व अर्ज		दिनांक		रोजीची वसुलपात्र रक्कम
		क्रमांक				व त्यावरील व्याज
१	सौ. हेमा प्रशांत	शिरूर	सर्वे नं. ११५४/२C, सी.टी.एस.	०५/१०/२०२०	२०/०१/२०२१	२४,३९,२४९/-
	थोरात	MHL-52	नं. २०१३/१A, एकूण क्षेत्र-०	१३(२)		
	जामिनदार:-		हेक्टर ४आर म्हणजेच ४०० स्के.			
	१.श्री. प्रशांत		मी, यापैकी अर्धे क्षेत्र म्हणजेच			
	तुकाराम थोरात		पश्चिमेकडील क्षेत्र- ० हेक्टर			
	२.श्री. संदिप		२आर,म्हणजेस २०० स्के. मी व			
	सुर्यभान इथापे		त्यावरील बांधकाम क्षेत्र १३९. ८५			
			चौ. मी,मौजे-शिरुर,गुजरमळा,ता.			
			शिरुर,जि. पुणे.			
_	<u> </u>			<u> </u>		<u> </u>

सबब विशेषत: कर्जदार, जामिनदार व तमाम जनतेस कळविण्यात येते की, वरील परिशिष्टात नमद केलेले मिळकतीबाबत कोणीही, कोणाशीही कोणतेही प्रकारचा तबदीलीचा / हस्तांतरणाचा करार / व्यवहार करू नये. वर नमद केलेल्या कर्जदारांनी त्यांच्या नावापढे नमद केलेली मालमत्ता बँकेकड़े त्यांच्या कर्जासाठी गहाण खुत करून दिलेली असन या उपर कोणीही तसा व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर ठरेल. बँकेच्या संपर्ण कर्जाची व्याजासह परतफेड झाल्याशिवाय इतर कोणताही व्यवहार बँकेवर व मिळकतीवर बंधनकारक राहणार नाही. याची तमाम जनतेने दखल व्यावी. सही/-

दिनांक : २६.०१.२०२१ स्थळ : मुंबई

कर्जदार /

एन. आर. खोडदे अधिकृत अधिकारी जीएस महानगर को. ऑप बँक लि., मुंबई



E-TENDER NOTICE

MSETCL SRM invites online RFx (e-Tender) from the Registered Contractors for MAHATRANSCO e-Tendering (SRM) website for

below mentioned work. E-tender No./ RFx No. 7000018568 Name of work: "Procurement of Chairs for Executive Engineer, Sub- station In-charge, Operating

staff etc. for EHV PC O&M Zone, Vashi" Estimated Cost: Rs. 21,84,088.00 Tender Fees: Rs. 500/-+ GST. Date for Sale and Submission of the e-Tender Documents: From 27.01.2021 @ 11.00 Hrs to 03.02.2021 @ 12.00 Hrs. For detailed

information visit our website: https://srmetender.mahatransco.in

(Nasir Quadri) CHIEF ENGINEER, EHV PC (O&M) Zone, Vashi



नवनीत मोटर्स जवळ, ठाणे (प) - ४००६०१ **Thata an** 2228/428888

स्थावर मिळकतीच्या विक्री करिता विक्री सुचना

इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ (६) च्य तरतुदी अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री सूचना.

ार्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा **अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा यनियन बँक ऑफ इंडिया (तारण धनको)** च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतली आहे ती खालील नमूद कर्जदार आणि हमीदार यांचेकडून युनियन बंक ऑफ इंडियाची खालील नमूद थकबाकी वसूल कप्प्यासाठी खालील नमूद तारखेस 'जे आहे जेथे आहे,'' ''जे आहे जसे आहे,'' आणि ''जे काही आहे तेथे तत्वाने'' विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम सुद्धा येथ खाली नमूद केलेली आहे.

शाखेचे नाव आणि पत्ता : वर्तकनगर शाखा (५६२३३५), एस-३, १-४, वेंदात कमर्शियल कॉम्प्लेक्स वर्तक नगर, ठाणे (पश्चिम) - ४००६०६.

गाखा प्रमुख : श्री. चेतन कुल्थे , संपर्क क्र. : ९९२३३५४८८८ थकबाकी रक्कम रु. १२,७१,७६३/ कर्जदार आणि हमीदारांचे नाव आणि पत्ता (३०.१०.२०१७ रोजीस) अधिक त्यावरील पुढील श्री. अनिकेत जय कुमार शाह

व्याज आणि इतर प्रभार मिळकत क्र. १ : फ्लॅट क्र. १०१, पहिला मजला, इमारत क्र. बी २, मानस हिल्स, कैलाश परबत हॉटेल जवळ. मुंबई - नाशिक हायवे, खातीवली, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे - ४२९६०१.

-लिलावची तारीख आणि वेळ : १८.०२.२०२१, स. ११.०० ते सायं. ०४.०० वा.

• राखीव किंमत : रु. ९,४८,०००/- 💮 • जमा करावयाची इसारा खकम : रु. ९४,८००/-मागणी सचनेची तारीख : १५.११.२०१७

कब्जा सूचनेची तारीख: ०१.०३.२०१८ (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत) थकबाकी रक्कम रु. १४,१३,६९७.३६/-कर्जदार आणि हमीदारांचे नाव : ३०.०९.२०१७ रोजीस अधिक त्यावरील पुढील कमरुल हक अब्दुल हामिद रेहमानी,

व्याज आणि दतर प्रभार

व्याज आणि इतर प्रभार

श्रीम. आशमाखाँतुन कमरुलहक रेहमानी **मिळकत क. २** : फ्लॅट क. ३०४, तिसरा मजला, इमारत क. बी २, मानस हिल्स, कैलाश परबत हॉटेल जवळ मुंबई - नाशिक हायवे, खातीवली, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे - ४२१६०१.

ई-लिलावची तारीख आणि वेळ : १८.०२.२०२१, स. ११.०० ते सायं. ०४.०० वा.

• राखीव किंमत : रु. ९,४८,०००/- 💮 जमा करावयाची इसारा रक्कम : रु. ९४,८००/-मागणी सूचनेची तारीखः २९.११.२०१७

• कब्जा सूचेनेची तारीख : १९.०२.२०१८ (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)

श्रीम. रुपाली तुलसीदास पवार आणि

<mark>शाखेचे नाव आणि पत्ता : कल्याण पश्चिम शाखा, १६१९, (इ-आंध्रा बँक),</mark> आधारवाडी, बिर्ला कॉलेज रोड, कल्याण (पश्चिम) शाखा प्रमुख : श्रीम, वंदना बारापात्रे, संपूर्क क. : ९५०३८१७७३४ कर्जदार आणि हमीदारांचे नाव : थकवाकी रक्कम रु. १९.०६.२५१.४६/ ३१.०७.२०१५ रोजीस अधिक त्यावरील पुढी

श्री. दिलीप भगतसिंग चव्हाण मिळकत क्र. ३ : गाव कुळगाव, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे - ४२१५०३ येथे स्थित सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. ११(पी), प्लॉट क्र. १६ धारक जॅमिनीच्या सर्व त्या भाग आणि विभागावर बांधलेल्या ''श्री. शिव समर्थ' अशा ज्ञात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील क्षेत्र मोजमापित ५२६ चौ. फू. (चटई) (फ्लॅटचे विक्री योग्य क्षेत्र

७५७ चौ. फू.), फ्लॅट क्र. ३०२. • ई-लिलावची तारीख आणि वेळ : १८.०२.२०२१, स. ११.०० ते सायं. ०४.०० वा.

• राखीव किंमत : रु.१७,००,०००/- 💮 जमा करावयाची इसारा रक्कम : रु. १,७०,०००/-मागणी सूचनेची तारीख : १३.०८.२०१५

कब्जा सूचनेची तारीख : १३.०१.२०१६ (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत) <mark>गाखेचे नाव आणि पत्ता : बदलापूर (पूर्व) शाखा (१६५२), (इ-सीबी),</mark> सिध्देश्वर पवनाई बिल्डिंग शिवाजी चौक, बदलापूर (पूर्व), जिल्हा ठाणे- ४२१५०३.

<mark>शाखा प्रमुख</mark>ः श्री. मुनेद्रा सिंग, **संपर्क क्र**. : ९८८५५७१९८१ कर्जदार आणि हमीदारांचे नाव : थकबाकी रक्कम रु. २४,२५,३११/ (२३.०८.२०१८ रोजीस) अधिक त्यावरील पुढील श्री. नितिन सदानंद पालांडे ्र... व्याज आणि इतर प्रभार श्री. भास्कर सदानंद पालांडे आणि

सौ. श्वेता भास्कर पालांडे मिळकत क्र. ४ : फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला, मोजमापित क्षेत्र ८०५ चौ. फू. बिल्टअप क्षेत्र, साईकुंज बिल्डिंग

कात्रप, बदलापूर (पूर्व), प्लॉट क्र. १६, सर्व्हे क्र. ४०, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे-४२१५०३.

• ई-लिलावची तारीख आणि बेळ : १८.०२.२०२१, स. ११.०० ते सायं. ०४.०० वा. • राखीव किंमत : रु.२५,००,०००/-• मागणी सूचनेची तारीख : ०२.०७.२०१८

<mark>शाखेचे नाव आणि पत्ता : कल्याण शाखा (०४३७), (इ-सीबी),</mark> गुरु गोविंद हाऊस, पुर्णिमा टॉकिजसमोर ... मुरबाड रोड, कल्याण (पश्चिम)- ४२१३०१. <mark>गाखा प्रमुख</mark>ः श्री. प्रकाश गुरुशिंदे, **संपर्क क्र**. : ९४२०४६९८६६

• कब्जा सूचनेची तारीख :१८.०९.२०१८ (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत)

थकबाकी रक्कम रु. १२,७२,४६८/-(०३.०५.२०१७ रोजीस) अधिक त्यावरील पुढील श्री. प्रविण पंडित सोनावणे आणि सौ. विद्या प्रविण सोनावणे व्याज आणि इतर प्रभार

मिळकत क्र. ५ : महसूल गाव कोन, तालुका आणि उप नोंदणी जिल्हा भिवंडी, भिवंडी रोड, कोनगाव, तालुका

भिवंडी, जिल्हा ठाणे-४२१३०२ येथील सर्व्हे क्र. २११/१५/१, २११/१५/२, २११/१५/१८ मधील वरदविनायक अपार्टमेंटच्या ए विंग मधील तळमजल्यावरील फ्लॅट क. ००१.

• ई-लिलावाची तारीख आणि वेळ : १८.०२.२०२१, स. ११.०० ते सायं. ०४.०० वा.

• राखीव किंमत : रु. १७.५०,०००/- 💮 • जमा करावयाची इसारा रक्कम : रु. १,७५,०००/-मागणी सचनेची तारीख : ०३.०५.२०१७ • कब्जा सूचनेची तारीख :२२.०१.२०१८ <mark>सांकेतिक कब्जा अंतर्गत (प्रत्यक्ष कब्जा आदेश १५.०</mark>२.२०१९ प्राप्त)

कर्जदार आणि हमीदारांचे नाव : थकबाकी रक्कम रु. २१,१९,५८०.५५/-(०८.०१.२०१८ रोजीस) अधिक त्यावरील पुढील सौ. जोसी के. जॉर्ज व्याज आणि इतर प्रभार मिळकत क्र. ६ : गाव दिवे, साईनाथ स्पोर्टस् क्लबजवळ, ऐरोली, नवी मुंबई चा प्लॉट क्र. बी–७२, सेक्टर-९

वैष्णवी धाम सीएचएस लि.'' अशा ज्ञात इमारतीच्या तळ मजल्यावरील मोजमापित ९५० चौ.फू. (बिल्टअप), फ्लॅट क्र. ००१ • ई=लिलावची तारीख आणि वेळ : १८.०२.२०२१, स. ११.०० ते **सायं**. ०४.०० **वा**.

• राखीव किंमत : रु.१,०३,००,०००/- 💮 जमा करावयाची इसारा रक्कम : रु. १०,३०,०००/-• मागणी सूचनेची तारीख : ०८.०१.२०१८

• कब्जा सचनेची तारीख :०६.०२.२०२० (सांकेतिक कब्जा अंतर्गत)

विक्रीच्या अटी आणि शर्तींच्या तपशिलाकरिता म्हणजेच कृपया www.unionbankofindia.co.in किंवा https://www.ibapi.in. www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

प्राधिकृत अधिकारी, यूनियन बँक ऑफ इंडिया

शाखेचे नाव आणि संपर्क तपशिल



विभागीय कार्यालय मुंबई-१ १४ वा मजला, ई विंग, मेकर टॉवर, वर्ल्ड ट्रेड सेंटरसमोर, कफ परेड, कुलाबा, मुंबई-४००००५ फोन क्र. ०२२-२२१६३२५६

विक्री सूचना

प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या परंतुकान्वये स्थावर मिळकतीच्या विक्री करित सर्व सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण आहेत. ज्यांचा कब्जा **कॅनरा बँकेच्या** प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या तेथे नमूद आमच्या विविध शाखेच्या

थकीत येथील खालील वर्णिलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी २६.०२.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. १२.०० **दरम्यान ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे''** तत्त्वाने विकण्यात येणार आहेत इसारा अनामत रक्कम २४.०२.२०२**१ रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत** जमा करावी. इअर आणि अन्य दस्तावेज २४.०२.२०२**१ रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत** सादर करावेत. मिळकतीचे निरीक्षण १०.०२.२०२१ **आणि १७.०२.२०२१ रोजी स. १०.३० ते द** ५.०० दरम्यान प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे आगाऊ वेळ ठरवून करता येईल.

स्थावर मिळकतीचा तपशिल आणि संप	पूर्ण वर्णन
तारणाचा तपशील (क्षेत्र चौ. फू. मध्ये)	राखीव किंमत आणि

क्र.	हमीदार/गहाणदाराचे नाव		, ,,,	इसाराअनामत रक्कम (इअर)	कॅनरा बँकेचे र	बाते तपशील
	कर्जदारः श्री. उत्तम रघु जाधव		आधारवाडी जेल रोड, मुथा कॉलेज समोर, सर्व्हे क्र.	राखीव किंमत:	श्री. प्रणव गुंजन, व्यवस्थापक, कॅनर	
	हमीदारः चंद्रकांत बी. राणे,		१२०, हिस्सा क्र. ३, गाव : उंबर्डे, ता. कल्याण (प),	रु. १६,११,०००/-	राजीव इंड. इस्टेट, युनिट क्र. ९/१०, गोलनजी हिल रोड, शिवडी (प),	
ıl	गहाणवटदार : श्री. उत्तम रघु जाधव		जिल्हा - ठाणे - ४१२३०१ येथे स्थित मंगेशी पार्क		४०००१५, ईमेल आयडी: cb0122@canarabank.com, दूर. क्र.	
ıl		व्याजासह वाद खर्च आणि इतर कायदेशीर	मधील साई मंगेशी पार्क सीएचएस लि., च्या ए विंग	इसारा अनामत रक्कम (इअर):	२४१३०७३५/२४१३४४९२ / +९१ ७६७८२०२५०८	
ıl		प्रभार.	मधील तळमजल्यावरील फ्लॅट क्र. ०३ (४८४ चौ. फू.	रु. १,६१,१००/-	खाते क्र.	आयएफएससी कोड
ıl			सुपर बिल्टअप आणि ३७२ चौ. फू. चटई क्षेत्र)		०१२२२९५००००१	CNRB0000112
٦.	कर्जदारः श्री. हसमुख गोविंद चव्हाण		फ्लॅट क्र. ००१, तळमजला, सी विंग, साई मंगेशी पार्क	राखीव किंमत:	श्री. प्रणव गुंजन, व्यवस्थापक, कॅनर	। बँक, शिवडी शाखा, १ ला मजला,
.	हमीदारः श्री. भिमसेन आर. पवार	हजार आठशे सोळा आणि पैसे बाहत्तर मात्र)	सीएचएस लि., आधारवाडी जेल रोड, मुथा कॉलेज	रु. १२,६०,०००/-	राजीव इंड. इस्टेट, युनिट क्र. ९/१०, गो	लनजी हिल रोड, शिवडी (प), मुंबई -
	गहाणवटदार : श्री. हसमुख गोविंद	+ ३१.१२.२०२० पासूनचे त्यावरील पुढील	समोर, गाव : उंबर्डे, कल्याण (प), जिल्हा ठाणे -		४०००१५, ईमेल आयडी: cb0122@	Dcanarabank.com, दूर. क्र. ०२२
	चव्हाण	व्याजासह वाद खर्च आणि इतर कायदेशीर	४१२३०१ (३८० चौ. फू. बिल्टअप आणि २९२	इसारा अनामत रक्कम (इअर):	२४१३०७३५/२४१३४४९२ / +९१ ७	६७८२०२५०८
ıl		प्रभार.	चौ. फू. चटई क्षेत्र)	रु. १,२६,०००/-	खाते क्र.	आयएफएससी कोड
ıl					०१२२२९५००००१	CNRB0000112
₹.	कर्जदारः मे. मलकित इंजिनियरिंग,	रु. ४,२०,३५१/- (रुपये चार लाख वीस	फ्लॅट क्र. १०२, प्राजक्ता सीएचएस, ग्रामपंचायत घर क्र.	राखीव किंमत:	श्री. ठाणेश्वर सिंग, व्यवस्थापक, सी	एफ सी बिल्डिंग, एमआयडीसी इंड.
.	श्री. काश्मिर सिंग मेहरा (कर्जदार)	हजार तीनशे एकावन्न मात्र) + ३१.१२.२०२०	३१३/६, सर्व्हे क्र. १७८, हिस्सा क्र. ४ए/१, मु. रीस	रु. १४,६२,५००/-	एरिया, खालापुर, रायगड - ४१०२	०७. संपर्क क्र. ०८४२४००६२४६
		पासूनचे त्यावरील पुढील व्याजासह वाद खर्च	गाव, तालुका खालापुर (५९१ चौ. फू. बिल्टअप		ईमेल आयडी: cb15214@canaraba	ank.com,
	सोमनाथ केरबा वाघमारे, ग हाणवटदार :	आणि इतर कायदेशीर प्रभार.	क्षेत्र)	इसारा अनामत रक्कम (इअर):	खाते क्र.	आयएफएससी कोड
ıl	श्री. जागिर सिंग मेहरा			रु. १,४६,२५०/ -	५२१४३१७००००३०	CNRB0015214
٧.	कर्जदार: श्री. अभिजित जे. केळकर	रु. २१,६७,९८५.१०/- (रुपये एकवीस	फ्लॅट क्र. ७०५ प्लॅटिनम बिल्डिंग, ७ वा मजला,	राखीव किंमत:	श्री. कुमुद, व्यवस्थापक, क्र. १, पदम	को.ऑप. हाऊ. सोसा. लि., ४बी डॉ.
			मोतिराम प्लेझर बोरपाडा रोड, बदलापुर (प), जिल्हा	रु. १४,८५,०००/-	गोपाळराव देशमुख मार्ग, मुंबई - ४००	
	गहाणवटदार : श्री. अभिजित जे.	पैसे दहा मात्र) + ३१.१२.२०२० पासूनचे	ठाणे - ४२१५०२ (३७५ चौ. फू. चटई क्षेत्र आणि	, , ,	ईमेल आयडी: cb15028@canaraba	ank.com,
ıl	केळकर	त्यावरील पुढील व्याजासह वाद खर्च आणि	४५० चौ. फू. बिल्टअप क्षेत्र)	इसारा अनामत रक्कम (इअर):	खाते क्र.	आयएफएससी कोड
ıl		इतर कायदेशीर प्रभार.		रु. १,४८,५००/-	407/38/60000098	CNRB0015028
۷.	कर्जदारः श्री. गणेश सधाकर घरत	रु. ८.४८.३४९.३९ (रुपये आठ लाख	२ मजली घर क्र. ३५४, गावठाण नवीन शेवा, उरण -	राखीव किंमत:	सौ. स्मिता कुमारी, व्यवस्थापक, उर	ण मोरा शाखा. बंगला क्र. ६/९७६.
ıl	हमीदारः शून्य गहाणवटदार : श्री.	अट्टेचाळीस हजार तीनशे एकोणपन्नास आणि	४००७०२ (तळमजल्यावरील ६८७ चौ. फू. बिल्ट	₹. ३८,८४,४००/-	उरणमोरा - ४००७०४, मोबा क्र.	९३२६७४०४२६, ईमेल आयडी:
ıl	गणेश सुधाकर घरत	पैसे एकोणचाळीस मात्र) + ३१.१२.२०२०	अप क्षेत्र, ३९२ चौ. फू. पहिला मजला एकूण		cb15211@canarabank.com,	
ıl		पासूनचे त्यावरील पुढील व्याजासह वाद खर्च	१०७९ चौ. फू. बिल्टअप क्षेत्र)	इसारा अनामत रक्कम (इअर):	खाते क्र.	आयएफएससी कोड
ıl		आणि इतर कायदेशीर प्रभार.		रु. ३,८८,४४०/-	५२११३१७००००१६	CNRB0015211
ξ.	कर्जदारः श्री. भुपेंद्र एम. घरत हमीदार :	रु. २९,४३,२४५.५६ (रुपये एकोणतीस लाख	दुकान क्र. २ आणि ३ तळमजला, जय गणेश को.ऑप.	राखीव किंमत:	सौ. स्मिता कुमारी, व्यवस्थापक, उर	ण मोरा शाखा, बंगला क्र. ६/९७६,
	थ्री. निलेश एच. कोर्लेकर गहाणवटदार	त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस आणि पैसे	हाऊसिंग सोसायटी (८९७ (१) आणि ८९७ (२)),	रु. ८१,९२,७००/-	उरणमोरा - ४००७०४, मोबा क्र .	९३२६७४०४२६, ईमेल आयडी :
'			l »	1 , ,		
	: श्री. भुपेंद्र एम. घरत	शेहेचाळीस मात्र) + ३१.१२.२०२० पासूनचे	सर्व्हे क्र. ३३बी आणि ३३सी, गाव नागांव, ता. उरण -	इसारा अनामत रक्कम (इअर):	cb15211@canarabank.com,	
	: श्री. भुपेंद्र एम. घरत	शेहेचाळीस मात्र) + ३१.१२.२०२० पासूनचे त्यावरील पुढील व्याजासह वाद खर्च आणि इतर कायदेशीर प्रभार.	सर्व्ह क्र. ३३बी आणि ३३सी, गाव नागाव, ता. उरण - ४००७०२ (१४४५ चौ. फू. चटई क्षेत्र आणि २०२३ चौ. फ. बिल्टअप क्षेत्र)	इसारा अनामत स्क्कम (इअर): रु. ८,१९,२७०/-	cb15211@canarabank.com, खाते क्र.	आयएफएससी कोड

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये दिलेली लिंक ''ई-लिलाव '' चा संदर्भ घ्यावा. तुम्ही वरील सूचीमध्ये दिलेल्या तपशिलानुसार व्यक्तीना सुद्धा संपर्क करू शकता **किंवा मे . कॅनबॅक कॉम्प्युट** सर्व्हिसेस लि., मल्लेश्वरम, बंगळुरु ५६०००३. संपर्क क्र.: ९४८०६९१७७७, ८८८०५३११६५, **ईमेल पत्ता** : eauction@ccsl.co.in यांना संपर्क करावा दिनांक: २५.०१.२०२१

PUBLIC NOTICE Binu Jaideep Rana W/o Late Jaidee Ranbir Singh Rana, R/o Bldg -23, Wing-3B Flat 810, Samartha Aangan, Oshiwara Andheri (West), Mumbai-400053 Maharashtra, do hereby inform the Genera

I have Disowned and Disinherited from al my Movable & Immovable Properties Mr. Siddharth J. Rana alias Siddharth Shukla (adopted son) aged 29 years, with Immediate Effect, as his conduct towards me was Disrespectful, Threatening, Violen and he has financially cheated me.

If anyone deals with Mr. Siddharth Rana Alias Mr. Siddharth Shukla in any way, ir that case, He or She shall be doing so a their own risk and consequences and an transactions/deals/loans, etc. done by him will not be binding on me.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public a arge that Mr. Satish Rajeeva Bhandary is member of "Shree Rasra Tower Co-op. Hsg. Soc. Ltd." ir respect of Flat No. 1002 on 10th floor situated at Rokadia Cross Lane Borivali West, Mumbai-400092 Borivali Mr. Satish Rajeeva Bhandary died on 10.12.2020. Now his wife Mrs. Adarsha Satish Bhandary have applied to the society for member and transfer right, interest and share of her deceased Husband to he name and to become a sole shareholder in respect of above flat. All person, Banks or Financia Institution having any claim, objection in respect of above said Flat No. 1002 should contact to the Secretary of the Society along with documentary within 15 days Publication this notice, failing which Society will proceed to transfer the share in favour of applicant and no claim, objection will be entertained.

Shree Rasrai Tower Co-op, Hsq.Soc,Ltd Email: rasrajtower@gmail.com

SHREENATH INVESTMENT

COMPANY LIMITED CIN: L67120MH1979PLC022039 Reg Add: 801-802, Dalamal Tower, Nariman Point, Mumbai- 400021 Website: www.shreenathinvestment.ir Email Id: sicl2889@gmail.com Tel No. 022-6638-1800 Notice

ursuant to Regulation 47(1)(a) of the SEB (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is nereby given that the Meeting of the Board of Directors will be held on Friday, 05th February, 2021 at 04.00P.M. at the Registered Office of the Company to consider and approve the Quarterly Un audited Financial Results for the quarte ended 31st December 2020.

The notice may be accessed on Company website at www.shreenathinvestment.ir and also on the stock exchange website a www.bseindia.com

For SHREENATH INVESTMENT COMPANY LIMITED

Sd/ Vikas Mapara

Place: Mumbai Managing Director Date:25.01.2021

REVOCATION OF THE POWER

LET IT BE KNOWN TO ALL MEN THROUGH THESE PRESENTS THAT, I SHIVAJI SITARAM SHENOY, an adult, Indian Inhabitant, residing at Ground Floor & 1st Floor, Sadguru Mission Fitness, Navroji Hill Road No.7, Dongri, Mumbai-400 009, do hereby remove and cancel all the power's and authorities given by me to my Son, *MR. RAMDAS SHIVAJI* SHENOY by virtue of a POWER OF ATTORNEY dated 18/10/2007 or any such other authority, oral or

I further declare that all or any of the act done or executed by aforesaid by *MR. RAMDAS SHIVAJI SHENOY* nder or in pursuance of the aforesaid Power of Attorney dated 18/10/2007 shall not be deemed to be my acts nor done in my name or on my behalf, after the execution of this

Shivaji Sitaram Shenoy

PUBLIC NOTICE

Shrimati Sudha Chandrakumar Gavali member of Mahapalika laghuvetan K. S. G. M. Ekatmata Nagar, J. B. Nagar Andheri E and holding Flat 1C-57 in Bldg no 1 of the society, died on 03/05/2020 without making any nomination. The society hereby invites claims and objections from heir or heirs or other claimants within period of 10 days from the publication of this notice. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member as per the bye laws. A copy of registered bye laws of the society is available for inspection by the claimants /objectors in the office between 11.30 am to 4.00pm from date of publication of this notice. Secretary

Mahapalika LKSGSM. Andheri

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, the following original documents pertaining to Flat No. K-5/203 on the 2nd Floor of Building known as "Kishor Darshan CHS Ltd.", situated at Four Bungalows Indheri West, Mumbai 400053 ("the Said Flat") have been lost/ misplaced. Any person having claim, right, title, mortgage or interest in the above said Flat should intimate their objections, if any in writing within 14 days from the publication of this notice to Adv. Zalak Solani c/o Mr. Surajit Mitra at AWFIS Co-Working Space, 10th Floor, Aston Building, Lokhandwala Complex, Andheri West, Mumbai-400053 or on email zalak@propsamc.com failing which, the claim of the such person/s, i any, will deemed to have been waived and/or abandoned for all intents and

Original Sale Deed dated 26th July 1997 executed between Mrs. Adarsh Gandhi Transferor) and Mr. Asit Kumar Mitra and Mrs. Sumita Mitra and registered with the Sub-Registrar of Assurances at Andher under Serial No. BDR-1/4864/2010.

Adv. Zalak Solan

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that my clients namely Mr. Mohit Gajendra Bansal and Mrs. Shivani Mohit Bansal are negotiating with the Promoters e. M/s. Hardhik Group, a partnership firm, through its partners namely Mr. Baldev Singh Jaggi and Mr. Ravneet Jaggi to purchase 5 Shops bearing Nos. 7, 8, 11, 12, and 13 admeasuring about 144, 144, 185, 100 and 100 square feet of caret area respectively on Ground Floor of Dreams Enclave –Building Type A, constructed on the land bearing Gut No. 106, Plot No. 1, Village – Padghavli, Taluka – Sudhagad, District - Raigad and more particularly described in the Schedule hereunder written.

Any person or persons claiming any right, title, interest or claim in the above Shops in any manner including by way of Agreement (oral or written), undertaking, arrangement, sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage, gift, trust, lease, monthly tenancy, leave and license, partnership, joint venture, inheritance, lien, easement, possession, right of prescription, any adverse right, title, interest, or claim of any nature, dispute, suit, decree, order restrictive covenants, order of injunction, attachment, acquisition, requisition, or therwise is hereby called upon and required to make the same known to the undersigned in writing within 15 days from the date of publication hereof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only at the address of the undersigned viz. Room No. 29, 2nd Floor, Bombay Mutual Chambers, Hamam Street, Fort, Mumbai – 400 001, failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned and thereafter the transaction may be completed at the option of the parties named above in the even

SCHEDULE OF PROPERTY
ALL that Shops bearing Nos. 7, 8, 11, 12, and 13, admeasuring about 144, 144, 185, 100,100 square feet of caret area respectively on Ground Floor of Dreams Enclave - Building Type - A, constructed on the land bearing Gut No. 106, Plot No. 1, Village – Padghavli, Taluka – Sudhagad, District - Raigad – 410205, Maharashtra, and surrounded by and bounded as; in the North - Road, in the South - the plots bearing Gut Nos. 100/1, 1002/2 and 96, in the East – Road, and in the West – the plots bearing Gut Nos. 108, 109 and 103.

Prakash D. Goriya

Advocate, High Court Mumbai Room No. 29, Second Floor, Bombay Mutual Chambers Hamam Street, Fort, Mumbai – 400 001 Telephone - 2264 2024, Mobile 98201 95375

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that under the instructions of our clients, we are investigating the right, title and interest of Hydra Trading Private Limited ("Developer"), a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its registered address at 3-A, 1st floor, Barodawala Mansion, 81, Dr. Annie Besant Road, Worli Naka, Mumbai 400 0018, to the property which is more particularly described in the Schedule hereunder written ("the Premises").

Any person/s/entity including any bank or financial institution having any claim against the title of the Developer to the Premises or any part thereof or having any right, title, interest, claim or demand against, in, to or upon the Premises or any part thereof, by way of sale, exchange, inheritance, bequest, succession, agreement, contract, mortgage, easement, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, charge, trust, or beneficial right/interest under any trust, right of prescription or preemption or under any agreement or other disposition or right of residence, occupation, possession, family arrangement, settlement, maintenance, assignment, Decree or Order of any Court of Law, development rights, partnership, any writing and/or arrangement or otherwise howsoever are hereby called upon to make the same known in writing, along with documentary evidence, to the undersigned within 14 (fourteen) days from the date hereof, failing which such right, title, benefit, interest, claim and/or demand, if any, will be deemed to have been waived and/or abandoned and no such claim will be

SCHEDULE OF THE PREMISES ABOVE REFERRED TO:

Duplex Unit No. 103 admeasuring 5792.54 sq. ft. equivalent to 538.14 sq. meters (carpet area) on the 10th and 11th floor of the Building by the name of 'Alhambra' being constructed on all that piece and parcel of landor ground admeasuring 1387.97 square meters or thereabouts less the area admeasuring 52.60 square meters handed over for road setback, i.e., 1335.37 square meters or thereabouts, bearing Cadastral Survey (CS) No. 2/739 of the Malabar and Cumballa Hill Division, situated off Carmichael Road, Cumballa Hill, Mumbai, within the Registration District and Sub District of Mumbai City together with the right to use and occupy, in common with the other unit holders in the Building and the exclusive rights to use and occupy the Limited Common Areas which includes the right to use 4 (four) car parking

Dated 26th day of January 2021

For M/s. Hariani & Co. Partner Advocates & Solicitors Bakhtawar, 7th Floor, Ramnath Goenka Marg Mumbai - 400 021 Email: publicnotice@hariani.co.in

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Smt. Hafiza Ziyauddin Shaikh and other legal heirs of Late Mr. Abdul Aziz Suleman Memon, have agreed to sell to my client, Room No. 8. Habiba Chawl. Opp.MCGM Market, Subhash Nagar Andheri (East), Mumbai 400060, which stands

freefrom all encumbrances Any person having any right, title, interest, claim ordemand of any nature whatsoeverin respect of the said Room, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 15 days from the date of publication hereof,failing which the sale shall be completed, withoutany reference to such claims / objections and if any, the same have beenwaived or

abandoned. Mumbai Date: 26-01-2021

Sd/-P.W. Adarkar

Advocate High Court A/603, Trishul, 6th floor, Thakur Nagar Junction. ogeshwari (East), Mumbai- 60 PUBLIC NOTICE

mber of the Chandrapuri Co on Housin ociety Ltd. having address at near Ne Sanjeevani Hospital, 90, Kedarmal Road Malad (East), Mumbai - 400 097, and holding Flat No. B-201 in the building of the society have lost/misplaced his original Share certificate bearing No. 22, (Old) distinctive nos 106 to 110 (both inclusive) (Five Shares of Rs 50/- each) and New Share certificate No. 45 ssued by the society.

The society has received an application f

issuance of Duplicate share certificate from the existing member Mr. AARON CHARLES

WASKAR with respect to Flat no. B-201.

Any person having any information, objection laim, demand, right, title or interest, benef etc. of whatsoever nature with respect of the above said Share certificate bearing No. 22 Old) distinctive nos. 106 to 110 (both inclusive ive Shares of Rs. 50/- each) and New Sha ertificate No. 45 issued by the society wit respect to Flat no. B-201 may contact the society viz. Chandrapuri Co.op Housing Society Ltd. having address at near New Sanjeevani Hospital, 90, Kedarmal Road Malad (East), Mumbai - 400 097, within 14 days from the publication of this Notice, with copie of documentary evidence in support of the claim, failing which any/all claims of sucl erson/s will be deemed to have been waive and/or abandoned and no claim will b entertained thereafter and also the society sha be free to issue Duplicate Share Certificate in the name of member Mr. AARON CHARLES WASKAR in lieu of the original Share Certificate in the manner provided under the bye-laws of

the society. Dated this 26th day of January, 2021. For Chandrapuri Co.op Housin Society Ltd.

Chairman / Secreta

NAVKAR CORPORATION LIMITED Registered Office: 205-206, J.K. Chambers, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400705, Maharashtra, India CIN: L63000MH2008PLC187146

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday February 03, 2021, inter-alia to consider, approve and take on record the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2020.

The said notice may be accessed on the Company's website at www.navkarcfs.com and on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Navkar Corporation Limited

Place: Navi Mumbai Date : January 25, 2021

Deepa Gehani Company Secretary



VINATI ORGANICS LIMITED

Regd. Off.: B-12 & B-13/1, MIDC Indl. Area, Mahad - 402 309, Dist. Raigad, Maharashtra, India. Phone - +91-22-61240444/28, Fax - +91-22-61240438 CIN: L24116MH1989PLC052224, Email: vinati@vinatiorganics.con Website: www.vinatiorganics.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Vinati Organics Limited is scheduled to be held on Tuesday, February 2, 2021 at Mumbai, inter alia, to consider, approve and take on record Unaudited Financial Results of the Company for the quarter & nine months ended December 31, 2020.

The said notice may be accessed on the Company's website at www.vinatiorganics.com and may also be accessed on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com

For Vinati Organics Limited

Place: Mumbai Milind Wagh

Date : January 25, 2021 **Company Secretary**

WESTERN RAILWAY - RAJKOT DIVISION

VARIOUS ENGINEERING WORKS E-Tender Notice No.: 25 of 2020-21 date 21.01.2021, Office Address: Divis

Railway Manager (Engg.), Western Railway, Kothi Compound, Rajkot, Gujarat - 360 001. **Website : www.ireps.gov.in** e-Tender Date & Time of

NIT Cost

01	DRM-RJT-20-E-55	Rajkot Division	₹ 4,03,86,128.35	18.02.2021, 15:00 Hrs.			
Incre	Increasing Clear Standing Room (CSR) of loose Line No. 3 in Goods Shed at Hapa.						
Sr. No.	e-Tender No.	Name of Work	Approximate NIT Cost	Date & Time of Opening of Tenders			
02	DRM-RJT-20-E-56	Rajkot Division	₹ 3,47,98,677.57	18.02.2021, 15:00 Hrs.			
Dev	Development of Goods shed at Windmill.						
Sr. No.	e-Tender No.	Name of Work	Approximate NIT Cost	Date & Time of Opening of Tenders			
03	DRM-RJT-20-E-57	Rajkot Division	₹ 51,21,825.00	18.02.2021, 15:00 Hrs.			

Improvement of road surface by providing rubberized surface at Level Crossing No. 179, 188, 215X & 274 under the jurisdiction of Divisional Engineer (West) Rajkot.

Like us: f www.facebook.com/WesternRly - Follow us: www.twitter.com/

SANOFI INDIA LIMITED

(Formerly known as AVENTIS PHARMA LIMITED) Registered Office: Sanofi House, CTS No. 117-B, L &T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai-400 072

NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned shares of the Company has been lost and the holders of the said certificate have applied to the Company for issue of duplicate share certificate.

Any person who has any claim in respect of the said certificate should lodge such claim with the Company at its Registered office within 15 days from the date of publication of this Notice. In the absence of any claim, the Company shall proceed to issue

duplicate certificate without further intimation. Name of Shareholders Cert. Shares Nos.

00086882 ILA RATILAL KOTHARI 19027 8492931-8492980 50 TEJAL BALWANT DOSHI 64784 21018873-21018922 50 **SANOFI INDIA LIMITED** Place: Mumbai K. SUBRAMANI

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given to the public at large that My clients are negotiating to purchase the property (flat) more particularly referred in the Schedule hereunder written from its owner SMT. PRATIMA MADANLAL SETHI, SHRI. SAMBHAV MADANLAL SETHI & SHRI. SATYAM MADANLAL SETHI as per thei

All persons having any right, title, claim, interest in respect of the above referred pperty more particularly described in the schedule hereunder written by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charge, maintenance, inheritance, possession ease, lien or otherwise of whatsoever nature are hereby requested to make the same known in writing to the undersigned having his Address at Manav Ekta RS Sangh Islam Compound, Gandhi Nagar, Near Darul Islam Masjid, Charkop, Kandivali West Mumbai Maharashtra-400067 Within 14 days from the date hereof, failing which the claim of such person will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter

SCHEDULE HEREINAFTER REFERRED TO AS:

Flat No. 10 of area admeasuring 1000 Sq.Ft. Carpet area alongwith terrace area attached thereto admeasuring about 675 sq. ft. and two covered garages parking space in society known as The Goregaon Madan Vihar Co-operative Housing Society situated at Plot no.189, Jawahar Nagar, Road No.13, Goregaon (W), Mumbai 400 104 situated on CTS No. 606 of Village Pahadi Goregaon (W), Taluka Borivali with registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban alongwith Shares bearing nos. 46 to 50 (both inclusive), bearing share certificate no 10 issued by "The Goregaon Madan Vihar Co-operative Housing Society Ltd".

Mumbai, dated 26th day of January, 2021.

Date: 26.01.2021

ABHISHEK S. MISHRA Advocate, High Court

COMPANY SECRETARY

GOVERNMENT OF CHHATTISGARH WATER RESOURCES DEPARTMENT Office of the Superintending Engineer Shivnath Circle Durg (C.G.)

e-PROCUREMENT TENDER NOTICE eProcurement Portal: https://eproc.cgstate.gov.in

Tender Cancellation Notice System Tender No.: 70276/NIT No.: 3/SAC/2020-21, canceled due to unavoidable reasons.

> **Executive Engineer** E/M, Light Machinery Tubewel Gate's Division Durg (C.G.) For, Superintending Engineer Shivnath Circle Durg (C.G.) Durg, Dated: 19/01/2021

VIP INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 5th Floor, DGP House, 88 C, Old Prabhadevi Road, Mumbai – 400 025, Maharashtra CIN: L25200MH1968PLC013914 Tel.: +91-22-6653 9000;

Fax: +91-22-6653 9089; Email: investor-help@vipbags.com; Website: www.vipindustries.co.in

NOTICE

Pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 3rd February, 2021 inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results for the quarter ended 31st December, 2020.

For further details, please log on to the websites of the Stock Exchanges i.e.www.nseindia.com or www.bseindia.com or on the website of the Company i.e.www.vipindustries.co.in.

G-86511/2

Dated: 25th January, 2021

For V.I.P. Industries Limited Company Secretary & Head – Legal

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that due to reorganising of our branch network and to provide continued service to our customers, it is proposed to merge our existing branch at the following place with effect from 06.05.2021

Existing Branch

Office No. 311, Munoth Empress, C-Wing, Final Plot: 189, Behind Dr. Babasaheb Ambedkar Statue Opp. ST Bus Depot-old, Old Panvel - 410 206

Shareholders have been lost by them.

NAVI MUMBAI 402-C, Great Eastern Chambers, Plot No. 28, Sector-11, CBD-Belanu

Proposed to Merge with

Consequently, all depositors will be serviced by the Navi Mumbai Branch. The notice is issued pursuant to Paragraph 31(1) of the Non-Banking Financial companies Acceptance of Public Deposits (Reserve Bank) Directions, 2016.

SUNDARAM FINANCE Enduring values. New age thinking

Registered & Head Office: 21, Patullos Road, Chennai - 600 002. Q 044 - 2852 1181 ☑ customercare@sundaramfinance.in

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificates of **Raymond Limited** having its Registered Office at: Plot No. 156/H No. 2, Village Zadgaon, Ratnagiri, Maharashtra - 415612 registered in the name(s) of the following

PUBLIC NOTICE

Folio Nos	Name of shareholders	Certificate Nos	Distinctive Nos	Shares Qty
00156860	Yashoda Daba Shetty (Decd)	166442	29655299-29655318	20
	& Harijivan Daba Shetty	3260566-3260569	9481241-9481260	20
		3677355	21430936-21430955	20
		5030748	50538366-50538405	40
		6014915	41148914-41148933	20
00150751	Harijivan Daba Shetty	163423	29606539-29606558	20
		3248030-3248033	9418561-9418580	20
		3672479	21379323-21379342	20
		5027072	50477471-50477510	40
		6013070	11128065 11128081	20

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said securities should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents: Link Intime India Pvt Ltd. C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West) Mumbai - 400083 within 15 days of Publication of this notice after which no claim will be entertained and the Company will proceed to issue Duplicate Share certificates

Place: Mumbai Name of the Claima Hariiivan Daba Shetty Date: 26 January 2021

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण ई-कार्यप्रणालीअंतर्गत ई-निविदा सूचना क्र. २१ (तिसरी मागणी) (ई-निविदा) सन २०२०-२१

२५२८०६) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडील योग्य त्या कंत्राटदारांकड्न कामांकरिता ब-१ नम्न्यातील निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) मागविणेत येत आहे. सदरची ऑनलाईन ई-निविदा सूचना <u>www.mahapwd.com</u> and <u>www.mahatenders.gov.in</u> पोर्टलवरती

टीप :- या निविदेमध्ये एकूण १० कामे समाविष्ट असून ऑनलाईन निविदा विक्री व बीड प्रिपरेशन दिनांक २७.०१.२०२१ सकाळी १०.०० ते दिनांक १०.०२.२०२१ रोजी सायंकाळी १८.०० पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या निविदेमधील संपूर्ण माहिती खालील संकेतस्थळावर उपलब्ध करून देणेत आलेली आहे <u>www.mahatenders.gov.in</u>

जा.क्र. सीएचडी/एबी/टीसी/३७० सही/-कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, कार्यकारी अभियंता चिपळूण सा.बां. विभाग, चिपळूण 💎 **चिपळूण सा.बां. विभाग, चिपळूण** रत्नागिरी-४१५००५ (०२३५५) २५२८०६ दिनांक : २१.०१.२०२१

PUBLIC NOTICE

Revocation of the Power of Attorney Authorities (Without Prejudice)

LET THE PUBLIC AT LARGE AND TO AL

PERSON/s KNOW THROUGH THESE

hah, residing at Flat No. 4-B, Brighto

PRESENTS that I, Shri. Rajen Divyakar

Building No. 2, 68 - Nepeansea Road Mumbai- 400006, do hereby in my persona

apacity or as a Director and/or as a Proprietor and/or as a Partner remove

evoke, withdraw, terminate and cancel a

he Powers and Authorities given by me to

inv person/s as and by the way of Power o ttorney whether general, specific

Revocable or Irrevocable irrespective

whatsoever and/or any Authority Letter/s o

any such document which authorizes any

erson/s to do any act on my behalf and

which is binding upon me by any means

stands, removed, revoked, withdrawn

erminated and cancelled (w.e.f) fror

Shri. Rajen Divyakant Shah, further

eclare that all or any of the Acts done or to

be done, executed or to be executed in the

Authorities or any such document/s, letter/

shall not be deemed to be my Act nor done i

Any Act/s done or to be done on behalf of

me as my Power of Attorney holder or as

Authorized person/s will not be binding or

ne and shall be treated as Null and Void fo

Shri. Rajen Divyakant Shah.

all intents and purposes.

Date : 26/01/2021

uture by the virtue of any Power of Attorney

20.01.2021.

सार्वजनिक बांधकाम (सा.बां) विभाग, चिपळ्ण हे (दरध्वनी क्र. ०२३५५-

Outstanding Balance as on 16/12/2020, with further interest & charges applicable thereon w.e.f. 16/12/2020.

applicable provision of law.

This notice is given without prejudice to the Bank's Right to initiate such another action or legal proceedings, as it may deem fit, proper & necessary under any other AUTHORISED OFFICER,

VASAI VIKAS CO-OPERATIVE BANK LTD. (Under the SARFAESI Act 2002) Place :- Vasai Date :- 26/01/2021

Home Department (Ports & Transport),

Maharashtra Maritime Board,
Indian Mercantile Chambers, 3rd Floor, 14, Ramijbhal Kamani Marg, Ballard Estate, Mumbai - 400001,
Tel.: 022-22658375, Fax: 022-22614331
Website: https://mahammb.maharashtra.gov.in Email:ccommb@gmail.com Website: https://mammb.maharashtra.gov.in Email:coe <u>F-Tender Notice - (Year 2020-2021)</u>

Main Portal: https://mahatenders.gov.in
Departmental Portal: www.mahammb.maharashtra.gov.in
Itally signed E-Tender for following work is invited by Chief 'Executive Officer, Maharashtra Maritime Board, Mumbal, from Register ment of Maharashtra in appropriate class and having experience in execution of Marine related civil works, for following work in B1 Cost of Earnest Money Blank Tender form Tender in Rs. Amount in Rs. amount in Rs.

1.	Construction of Jetty at Shipole bunder Tal. Mandangad Dist. Ratnagiri.	25,85,402/-	26,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)
2.	Construction of Retaining Wall at Karambhavane Tal. Chiplun Dist Ratnagiri.	25,80,913/-	35,500/-	590/-	09 Months (Including Monsoon)
3.	Construction of road and repairs of jetty at Rai Bunder Tal. And Dist. Ratnagiri.	25,38,441/-	25,500/-	590/-	09 Months (Including Monsoon)
4.	Construction of Retaining Wall at Jaigad Dakhni Mohalla Tal. And Dist Ratnagiri.	24,39,224/-	24,500/-	590/-	09 Months (Including Monsoon)
5.	Construction of Road at Kondye Bunder Tal. Sangmeshwar Dist. Ratnagiri.	17,30,517/-	17,500/-	590/-	09 Months (Including Monsoon)
6.	Construction of Approach road from Aboli-Tavsal main road to navanagar Katale Jetty Tal. Guhagar Dist Ratnagiri.	17,10,417/-	17,500/-	590/-	09 Months (Including Monsoon)
7.	Construction of Approach road at Mirgulewadi passenger Jetty Tal. Rajapur Dist Ratnagiri.	16,90,804/-	17,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)
8.	Construction of Retaining Wall at Mouje Gauriche Vakan To Vankarwadi Bunder Jetty road Tal. Guhagar Dist Ratnagiri.	16,52,377/-	17,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)
9.	Repairs to Passenger Jetty at Padve, Tal. Rajapur Dist Ratnagiri.	15,99,371/-	16,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)
10.	Construction of Retaining Wall at Kolambe Tal and Dist Ratnagiri.	13,61,815/-	14,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)
11.	Construction of Retaining wall at Bhile Katale, Tal. Chiplun Dist Ratnagiri.	12,95,890/-	13,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)
12.	Construction of Retaining Wall at Bhile Bhoiwadi Jetty Tal. Chiplun Dist. Ratnagiri.	12,94,788/-	13,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)
13.	Construction of Retaining Wall at Kurdhunda near Bunder Road Tal. Sangameshwar Dist. Ratnagiri.	8,66,256/-	9,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)

The details can be viewed online and downloaded directly from the Government of Maharashtra E-Tenderipg Portal https://mahatenders.gov.ir on sub Portal of Home Department from www.mahammb.maharashtra.gov.ir 25.01.2021 at 10.00 hours (IST) onwards.

The right to reject any or all tenders without assigning any reason is reserved.

NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD. (Multistate Scheduled Bank) Corporate Office : New India Bhawan, A.V. Nagwekar Marg, Prabhadevi,

Mumbai - 400025

SYMBOLIC POSSESSION NOTICE [UNDER RULE 8(1)] SARFAESI ACT-2002.

(for immovable property) WHEREAS the undersigned being the Authorised officer of the New India Cooperative Bank Ltd. under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act 2002 (Act 54 of 2002)and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement)Rules, 2002 issued Demand Notice dated **08.10.2020** calling upon the Borrower, Mr. Pravinkumar Shyambihari Singh to repay the amount mentioned in the Notice being Rs.23,59,683.40 (Rupees Twenty Three Lakh Fifty Nine Thousand Six Hundred Eighty Three & Ps. Forty only) under Housing Loan together with future interest @ 8.75% p.a thereon compounded with monthly rest and

Mr. Pravinkumar Shyambihari Singh having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Sureties/Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of property/Assets described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rules on 22nd January 2021.

penal interest @2% p.a w.e.f. 01.03.2020 till the date of payment within 60 days from

The Borrower/Sureties/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of New India Co-operative Bank Ltd. for the amount of Rs.23,59,683.40 with upto date interest, costs and charges thereon.

Description of the Property

Flat No.402, 4th Floor, New Sai Vasundhara CHS Ltd., Vijay Park, Near Jangid Estate, Mira Road (E)-401 107. adm 376 sq.ft Built up Area equivalent to 34.94 sq.mtrs

Authorised Officer New India Co-operative Bank Ltd.

केनरा बैंक 💋 Canara Bank

the date of receipt of the Notice.

Date: 22.01.2021

Place: Mumbai

Regional office Thane , Shelar Building, 1st Floor, Gokhale Road, Naupada, Thane, Maharashtra 400602. PH: 022-25305101 / 105 email: rmrothane@canarabank.com

POSSESSION NOTICE (SECTION 13(4)) [Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002] WHERE AS The undersigned being the Authorized Officer of Canara Bank under the

Secrutization Interest (Enforcement) Act, 2002 (SARFAESI) (Act 54 of 2002, hereinafter referred to as "the ACT") and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the security interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 19/09/2020 calling upon the borrower Mr. Sandesh Shivaji Thakare to repay the amount mentioned in the notice being Rs.16,98,824.62 (Rupees Sixteen lacs ninety eight thousand eight hundred twenty four and paise sixty two only) as on 22.01.2021 together with further interest at the contractual rate & penalties, if any, on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges within 60 days from the date

The borrower / guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / guarantor and the public in general that the undersigned has taken Physical possession of the property described herein below in exercise of powers conferred or him under Sub-section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules,2002 on this 22nd day of January 2021.

he borrowers' attention is invited to the provision of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal wit

the property and any dealings with the property will be subject to the charge of the Canara Bank Ulhasnagar 2 Branch for an amount of **Rs.16.98.824.62 (Rupees Sixteen** lacs ninety eight thousand eight hundred twenty four and paise sixty two only) as on 22.01.2021 together with further interest till date at the contractual rate & penalties, it any, on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc.

Description of the Immovable Property

Mr Sandesh Shivaji Thakare (Property Owner) Mr. Shivaji Pandurang Thakare (Guarantor)

I.FLAT NO 02. 1ST FLOOR. A WING BUILDING - MAHALAXMI RESIDENCE SURVEY NO AND HISSA NO 442/21, 442/22 VILLAGE NERAL NEAR KARJAT MURBAD HIGHWAY ,NERAL TALUKA KARJAT DISTRICT RAIGAD PIN 410 201.

On the North By : My Nest Apartment On the South by: Open Land On the East by: Open plot No. 20,23 On the West by: Taloja Elite (U.C. Project)

DATE: 22.01.2021 PLACE: Neral

VASAI VIKAS CO-OPERATIVE BANK LTD Head Office: - Opposite Chimaji Appa Ground, Near Vasai Gaon S T Stand.

Authorised Officer

CANARA BANK, ULHASNAGAR -2 Branch

Vasai (W), Palghar 401201 Tel. No. 0250-2326984/2326998 | Mob No.9011055384

> **DEMAND NOTICE** [Section 13(2)]

WHEREAS.

Bounded by:

The undersigned being the Authorised Officer of Vasai Vikas Co-operative Bank Ltd. Under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Act, 2002 (SARFAESI) and in exercise of powers conferred Under Section 13(12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices to various Borrowers/Directors/Gurantors; calling upon the Borrower to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the receipt of same. The said notice was sent to borrowers through Registered Post A.D./Hand-Delivery, but the ame could not be served as the concerned parties have shifted their locations which are not known to the Bank. Hence the borrowers/gurantors/directors as mentioned below are by this notice called upon to pay the aggregate amount mentioned hereir below within 60 days from publication of this notice falling which, Authorised Officer shall be constraint to exercise the powers conferred upon him Under Section 13 of

Name of Borrower/ Mortgagor/ Gurantor	Description of Immovable Mortgage Property	SN Issued Date [U/s 13(2)]	Amount Due as mentioned in Demand Notice
Mr Sunil Machhindra Pharate	Flat No. A/03, On the Ground Floor, Admeasuring 39.48 Sq.Mtrs. equivalent to 425 square feet (Built Up Area) In the Building Known "Balaji Apartment", Constructed on N.A. land bearing S.No. 168, admeasuring 5111.01 sq.mtrs., Situated at Mahatma Phule Nagar, Near Mahada Vasath, Village-Panchpakhadi, Thane (W), DistThane 400606	16/12/2020	5,85,140/-